



## अंबरनाथ नगरपरिषद

माहे: जून - २०१६

### अंबरनाथ नगरपरिषद - अमृत अभियान योजना


शहरातील रहिवाशांना पाणीपुरवठा, मलनिःस्सारण, नागरी परिवहन पुरविणे, शहरामध्ये प्रामुख्याने गरिबांसाठी नागरी सुविधांची निर्मिती करून शहरातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणे हे देशाचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, शहराच्या स्वच्छतेकरीता मलनिःस्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करणे, शहरांमध्ये मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, शहरातील परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करून प्रदूषण कमी करणे व इतर सुविधांची निर्मिती करणे इ.उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने अमृत अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान एक अभियान म्हणून राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

#### अमृत अभियानाची उद्दिष्टे

- शहरातील रहिवाशांना पाणीपुरवठा, मलनिःस्सारण, नागरी परिवहन पुरविणे, शहरामध्ये प्रामुख्याने गरिबांसाठी नागरी सुविधांची निर्मिती करून शहरातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणे.
- शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, शहराच्या स्वच्छतेकरीता मलनिःस्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करणे, शहरांमध्ये मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, शहरातील परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करून प्रदूषण कमी करणे व इतर सुविधांची निर्मिती करणे.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यातील 43 शहरांमध्ये सदर अभियान राबविण्यांत येणार आहे. सदर 43 शहरांमध्ये अंबरनाथ शहराचा समावेश असून हे अभियान राबविण्यास अंबरनाथ नगरपरिषद सज्ज झाली आहे. याचाच एक भाग म्हणून अमृत अभियानाबाबत नागरिकांना, विद्यार्थ्यांना माहिती होऊन जनजागृती व्हावी याकरीता अंबरनाथ नगरपरिषदेमार्फत अंबरनाथ मधील शाळांमध्ये दि. 25/06/2016 रोजी निबंध स्पर्धा तसेच वृक्ष लागवडीबाबत व कचरा वर्गीकरण करण्याचे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.



अंबरनाथ शहराचा विकास हाच आमचा ध्यास !



## अंबरनाथ नगरपरिषद

माहे: जून - २०१६



सदर कार्यक्राममध्ये अंबरनाथ मधील एस.आय.सी.ई.एस.हायस्कूल, अंबरनाथ (पूर्व ) श्रीम.विजया आठल्ये, मराठी प्राथमिक शाळा, अंबरनाथ नगरपरिषद शाळा क्र.13, कैलासनगर, श्रीराम विद्यामंदिर (हिंदी माध्यम) व इतर शाळांनी सहभाग घेतला होता.

अंबरनाथ शहराचा विकास हाच आमचा ध्यास !